

13th July, 2020

<p>BSE Limited Corporate Relations Department P J Towers, Dalal Street Mumbai - 400 001</p> <p><u>Scrip Code: 532300</u></p>	<p>National Stock Exchange of India Limited Exchange Plaza Bandra Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051</p> <p><u>NSE Symbol: WOCKPHARMA</u></p>
--	--

Re: Newspaper Extracts - Public Notice to the Shareholders of the Company.

Please find enclosed newspaper clips for the attention of the Shareholders of the Company in respect of information regarding 21st Annual General Meeting which would be conducted through Video Conferencing/Other Audio Video Means of the Company on 3rd August 2020. The said notices were published in the following newspapers:

Sr. No.	Name of newspapers	Publication date	Editions
1.	Business Standard- English	10 th July 2020	All editions
2.	Lokmat – Marathi newspaper	10 th July 2020	Aurangabad edition

Kindly take the same on record.

Thanking you,

For **Wockhardt Limited**



Gajanand Sahu
Company Secretary

Encl : As above



RIL, BP to rebrand outlets as fuel retailing JV debuts

Will look to provide EV charging, low-carbon solutions over time

AMRITHA PILLAY
Mumbai, 9 July

BP and Reliance Industries (RIL) on Thursday announced the commencement of their new fuel retailing and mobility joint venture (JV). The JV will now begin rebranding RIL fuel retail outlets to Jio-BP.

The newly launched JV company is named Reliance BP Mobility (RBML), the firms said in a joint statement. The new entity will also look to provide electric vehicle charging and other low-carbon solutions over time.

RIL and BP had signed a definitive agreement for the JV in December last year and had then said that the retail operations would be run under the Jio-BP branding.

The agreement also stated that RIL would transfer ownership of its existing fuel retail network, along with access to its aviation fuel business, to the new entity.

The statement added that RBML had received marketing authorisation for transportation fuels, among other necessary regulatory and statutory approvals.



RIL's retail performance in FY20 (%)



GROWTH IN RETAIL VOLUME
Source: RIL annual report

"The JV will begin selling fuel and Castrol lubricants with immediate effect from existing retail outlets, which will be

rebranded 'Jio-BP' in due course," it added. BP has paid RIL \$1 billion for a 49 per cent stake in the joint venture, while RIL will hold the remaining 51 per cent. "Following initial agreements in 2019, BP and RIL teams worked closely in a challenging environment to complete the transaction," said the joint statement.

The JV looks to expand the fuel retailing network of 1,400 outlets to 5,500 in the next five years. The statement added that the expansion would also lead to staff augmentation. "This rapid growth will require a 4x increase in staff employed in service stations — growing from 20,000 to 80,000 during the period," it said.

In the aviation fuel supply segment, the JV looks to increase its presence from 30 to 45 airports, in the coming years. It would look to leverage RIL's presence across 21 states and its millions of consumers through the Jio digital platform, the statement added.

"Reliance is expanding on its strong and valued partnership with BP, to establish an all-India presence in retail and aviation fuel. RBML will aim to be a leader in mobility and low-carbon solution, bringing cleaner and affordable options to Indian consumers with digital and technology being our key enablers," said Mukesh Ambani, chairman and managing director of RIL.

Zoom plans to invest, hire in India

NEHA ALAWADHI
New Delhi, 9 July

India is an important market for Zoom, and the company is planning to invest and hire more talent in the country, Velchamy Sankarlingam, the videoconferencing app's president of engineering and product, said in a blogpost on Medium.

Sankarlingam joined his new role on June 12, and in a post titled 'Why I Joined Zoom and Our Commitment to India', spoke at length about why India is a key market for Zoom and the company's commitment towards building a great video communications product.

"We also have plans for significant investment in the



Zoom is a US firm, not Chinese, publicly traded on Nasdaq, founded and headquartered in San José, says President of Engineering and Product, Velchamy Sankarlingam

country over the next five years and beyond, including expanding our footprint and hiring more top talent in the region. India is and will continue to be an important market for Zoom, and we are excited to build on the exciting opportunities we see in the region," he said in the post. He also addressed the issue of Zoom's origin and

identity, which has often been wrongly mentioned as Chinese.

In the wake of the recent ban on 59 new Chinese apps and Reliance launching a videoconferencing app called JioMeet, whose design is extremely similar to Zoom, there have been calls for banning the app in India. "Zoom is a US firm, pub-

lically traded on the Nasdaq, founded and headquartered in San José, California. And like many global technology companies, Zoom has offices in China operated by subsidiaries of the US parent company," said Sankarlingam in the post. Zoom's presence in India is represented on the ground by an office in Mumbai, as well as two data centres (one in Mumbai and one in Hyderabad), he added.

Concerns around safety and security on Zoom had surfaced globally and in India in April, after the Ministry of Home Affairs and the Computer Emergency Response Team-India (CERT-In) issued advisories against the use of the platform.

Brigade Enterprises Limited
Corporate Identity Number (CIN): L8510KA1995PLC019126
Regd. Off: 29th & 30th Floor, World Trade Center, Brigade Gateway Campus, 26/1, Dr. Rajkumar Road, Malleswaram-Rajalinganagar, Bangalore - 560 055
Phone: 080 4137 9200, Fax: 080 4137 9321
Email: investors@brigadegroup.com
Website: www.brigadegroup.com



BRIGADE

Notice

Sub: Notice to Equity Shareholders for transfer of equity shares to Investor Education and Protection Fund

Notice is hereby given pursuant to the provisions of Investor Education and Protection Fund Authority (Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016 (IEPF Rules) and amendments thereto to the Equity Shareholders regarding transfer of the equity shares of the Company relating to unclaimed dividend to Investor Education and Protection Fund (IEPF).

As per section 125 of the Companies Act, 2013 and above mentioned Rules all the shares in respect of which dividend has not been claimed for seven consecutive years or more are required to be transferred to the Demat Account of the Investor Education and Protection Fund (IEPF) Authority. In respect of the final dividend declared for the financial year 2012-13, the due date for the transfer of shares as per the Act and Rules will be on or before 5th October 2020. The corresponding shares relating to such unclaimed dividend will also be transferred in accordance with the procedure laid out in the IEPF Rules.

The Company has sent individual communication to the shareholders concerned whose shares are likely to be transferred to IEPF for taking appropriate steps to claim the dividend. The Company has also uploaded full details of such shareholders in its website www.brigadegroup.com

The shares relating to unclaimed dividend for a consecutive period of seven years shall:

- In case of shares held in Demat mode will be transferred directly to the IEPF Demat Account maintained with National Securities Depository Limited (NSDL)
- In case of shares held in physical form, if any, the original share certificate stands cancelled as new share certificates will be issued for transfer of such shares to IEPF Demat Account maintained with NSDL

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders on or before 31st August 2020, the Company will transfer the unclaimed dividend to IEPF by 5th October 2020 in accordance with IEPF Rules.

The corresponding shares will also be transferred without any further notice to the shareholders.

The shareholders can only claim their unclaimed dividend and equity shares from IEPF authority in accordance with IEPF Rules once the unclaimed dividend and equity shares are transferred by the Company as mentioned above. Kindly note that no claim shall be against the Company for the same.

Shareholders who have any queries on the above are requested to contact M/s KFin Technologies Private Limited, Registrar and Transfer Agents of the Company at the following address:

Unit: Brigade Enterprises Limited
Karvy Selenium Tower B, Plot No. 31 & 32,
Financial District, Nanakramguda, Serilingampally
Mandal, Hyderabad-500 032. Ph: +91 40 6716 1500,
Fax: 040 23420814 Email: einward.ris@kfinetech.com

Bangalore
2nd July 2020

For Brigade Enterprises Limited
Sd/-
P. Om Prakash
Company Secretary & Compliance Officer

WOCKHARDT LIFE WINS
WOCKHARDT LIMITED
Registered Office: D-4 MIDC, Chikalthana, Aurangabad - 431 006
Telephone: 91-240-6694444; Fax: 91-240-2489219
Global Headquarters: Wockhardt Towers, Bandra-Kurla Complex, Bandra (E), Mumbai - 400 051; CIN: L24230MH1999PLC120720
Email: investorrelations@wockhardt.com; Website: www.wockhardt.com

Notice of Annual General Meeting, Book Closure and e-voting

Notice is hereby given that the 21st Annual General Meeting (AGM) of the members of the Company will be held on Monday, 03 August, 2020 at 12 noon (IST) through video Conferencing ("VC") / Other Audio visual Means ("OAVM"), to transact the businesses set forth in the AGM notice dated 11th May, 2020.

In accordance with the General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020 read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020 and General Circular No. 17/2020 dated 13th April, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs and Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 issued by the Securities Exchange Board of India (SEBI) the Notice of AGM and Annual Report including the Audited Financial Statements for the financial year 2019-20 have been sent in electronic mode to Members whose e-mail IDs are registered with the Company or the Depository Participant(s). The electronic dispatch of Annual Report and AGM Notice to Members has been completed on 9th July, 2020.

In compliance with the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended, and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is providing to all its members (holding shares either in physical or in electronic form), the facility to exercise their vote on the resolutions proposed to be considered at the 21st AGM by electronic means through e-voting platform ("remote e-voting") provided by National Securities Depository Limited ("NSDL").

Further, it is also notified to the members that:

- the remote e-voting period begins on **Wednesday, 29th July, 2020 at 9.00 a.m.** (IST) and ends on **Sunday, 2nd August, 2020 at 5.00 p.m.** (IST). During this period, members of the Company holding shares either in physical or electronic form, as on the cut-off date i.e. 27th July, 2020, may cast their vote through remote e-voting.
 - a person, whose name appears in the Register of Members/Beneficial Owners as on the cut-off date i.e. Wednesday, 27th July, 2020 shall be entitled to avail the facility of remote e-voting or voting at the AGM.
 - the remote e-voting shall not be allowed beyond 5.00 p.m. (IST) on Sunday, 2nd August, 2020.
 - copy of the Annual Report for the year ended 31st March, 2020 and the Notice of AGM inter alia indicating the process and manner of remote e-voting/e-voting have been sent by electronic mode to those members whose E-mail addresses are registered with the Company/Depositories on 03rd July, 2020.
 - Annual Report for the year ended 31st March, 2020 and the Notice of 21st AGM are available on the website of the Company at the links <http://www.wockhardt.com/pdf/Annual-Report-2019-2020-72e4c.pdf> & <http://www.wockhardt.com/files/wockhardt-agm-notice.pdf> respectively. We are also pleased to provide copy of CSR activities carried out by Wockhardt Foundation for your kind reference at the below link: <http://www.wockhardt.com/files/wockhardt-foundation-csr-activities-2019-20.pdf>
- Notice of 21st AGM is also available on the website of NSDL at the link <https://www.evoting.nsdl.com>. A copy of the AGM Notice is also available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com), where the equity shares of the Company are listed.
- any person, who becomes member of the Company after despatch of the Notice of AGM and holding shares as on the cut-off date i.e. 27th July, 2020, may obtain Login ID and Password for e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in. If the member is already registered with NSDL for remote e-voting, then he can use his existing User ID and Password for casting the vote through remote e-voting. For details relating to remote e-voting, please refer Notice of AGM.
 - the members who have cast their vote by remote e-voting shall be eligible to attend the AGM, but shall not be allowed to cast their vote again at the AGM. Members attending the AGM who have not cast their vote by remote e-voting shall be eligible to cast their vote during the AGM.
 - the voting rights of shareholders shall be in proportion to their shares of the paid-up Equity Share Capital of the Company as of the cut-off date.

In case of any queries/grievances relating to remote e-voting, members may refer Frequently Asked Questions (FAQs) for members and e-voting user manual for members available at the Downloads section of www.evoting.nsdl.com or contact Ms. Sarita Mote, the designated email ids: evoting@nsdl.co.in or saritam@nsdl.co.in or call on toll free no. 1800-222-990.

Pursuant to the provisions of Section 91 of the Act read with Rule 10 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 and Regulation 42 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), Register of Members (Equity and Preference) shall remain closed from 28th July, 2020 to 3rd August, 2020 (both days inclusive) for the purpose of AGM.

By Order of the Board of Directors

Sd/-
Gajanan Sahu
Company Secretary

Central Bank of India
www.centralbankofindia.co.in

Central Office: Chandermukhi, Nariman Point, Mumbai - 400 021

NOTICE FOR INVITING EOJ

Central Bank of India invites EOJ's from eligible entities for appointment of Account Aggregator & System Integrator for FIP & FIU. For complete details, visit our Bank's website www.centralbankofindia.co.in under 'leo' line tenders. Last date of submission of EOJ: 30.07.2020

Place : Mumbai
Date : 10.07.2020

General Manager
MSME Lending & Fintech

TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

NOTICE
DECLARATION OF AN INTERIM DIVIDEND
AND RECORD DATE

The Board of Directors has at its meeting held on Thursday, July 9, 2020, declared an Interim Dividend of ₹5 per equity share of ₹1 each of the Company. The Interim Dividend shall be paid on Friday, July 31, 2020 to the equity shareholders of the Company, whose names appear in the Register of Members of the Company or in the records of the Depositories as beneficial owners of the shares as on Friday, July 17, 2020 which is the Record Date fixed for the purpose.

The above information is also available on the website of the Company (www.tcs.com) and on the website of the stock exchanges where the shares of the Company are listed, i.e., BSE Limited (www.bseindia.com) and National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com).

For TATA CONSULTANCY SERVICES LIMITED

Rajendra Moholkar
Company Secretary

Place : Mumbai
Date : July 9, 2020

Registered Office:
9th Floor, Nirmal Building, Nariman Point, Mumbai 400 021
Tel: 91 22 6778 9595
Email: investorrelations@tcs.com Website: www.tcs.com
CIN: L22210MH1995PLC084781

Apollo Sindoori Hotels Limited
CIN:L72300TN1998PLC041360
Hussain Mansion, Ground Floor, # 43/5, Greams Road, Thousand Lights, Chennai -600006
Tel: 044 4904 5000, Email: info@apollosindoori.com, Website: www.apollosindoori.com

EXTRACTS OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2020

(Rs. in Lakhs)

Particulars	Standalone				Consolidated			
	Quarter Ended 31.03.2020 (Audited)	Quarter Ended 31.12.2019 (Unaudited)	Year Ended 31.03.2020 (Audited)	Year Ended 31.03.2019 (Audited)	Quarter Ended 31.03.2020 (Audited)	Quarter Ended 31.12.2019 (Unaudited)	Year Ended 31.03.2020 (Audited)	Year Ended 31.03.2019 (Audited)
Total income from operations (net)	4,868.26	4,677.93	4,540.49	18,560.66	5,115.75	4,962.99	4,540.49	19,347.70
Other non operating Income	129.26	115.31	219.27	525.53	355.07	149.73	179.89	306.07
Total income	4,997.52	4,793.24	4,759.76	19,086.19	5,470.82	5,112.72	4,720.38	19,653.77
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	225.73	320.94	290.62	1,350.79	1,345.54	0.19	302.47	241.62
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	225.73	320.94	290.62	1,350.79	1,345.54	253.93	411.54	415.51
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	255.73	192.32	253.25	1,029.13	983.69	281.57	282.92	378.14
Total Comprehensive Income for the period (comprising Profit/(Loss) for the period after tax and other Comprehensive Income (after Tax))	188.91	190.75	226.65	957.61	977.98	192.10	285.02	364.18
Equity Share Capital (Face Value of Rs. 5 per share)	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02	130.02
Earnings Per Share (Rs.) (of Rs.5/- each)								
Basic & Diluted (not annualised)	9.83	7.40	9.74	39.58	37.83	10.83	10.88	14.54
Debt Equity Ratio				0.97	0.98			0.63
Debt Service Coverage Ratio	4.28	1,083.42	80.15	20.24	139.45	1.00	24.32	66.80
Interest Service Coverage Ratio	4.28	1,083.42	80.15	20.24	139.45	1.00	24.32	66.80

Note:

- The above results, duly reviewed by the Audit Committee, have been approved by the Board Of Directors in its meeting held on 09.07.2020
- The above is an extract of the detailed format of Standalone and Consolidated Unaudited financial Results for the Quarter and Year ended 31st March 2020, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the Quarter and Year ended 31st March 2020 is available on the Stock Exchange websites (www.nseindia.com) and website of the Company (www.apollosindoori.com).
- The above results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (IND AS) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013.

For and on Behalf of the Board
G. Venkatraman
Director

Place : Chennai
Date : 09.07.2020

Mahindra FINANCE
MAHINDRA & MAHINDRA FINANCIAL SERVICES LIMITED
Registered Office: Gateway Building, Apollo Bunder, Mumbai - 400 001.
Corporate Office: Mahindra Towers, Dr. G. M. Bhosale Marg, P. K. Kurne Chowk, Worli, Mumbai - 400 018.
CIN : L65921MH1991PLC059642
Tel.: +91 22 66526000 | Fax: +91 22 24984170
Website: www.mahindrafinance.com | Email: investorhelpline_mmfs@mahindra.com

INFORMATION REGARDING THE 30th ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE (VC)/ OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)

- Notice is hereby given that the Thirtieth Annual General Meeting ("AGM") of the Members of Mahindra & Mahindra Financial Services Limited ("the Company") will be held through VC/OAVM on **Monday, 10th August, 2020 at 3.00 p.m. (IST)** in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 ("the Act") and Rules made thereunder and the Securities and Exchange Board of India ("SEBI") (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations") read with General Circular No. 14/2020 dated 8th April, 2020, General Circular No.17/2020 dated 13th April, 2020 and General Circular No.20/2020 dated 5th May, 2020 issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA") and SEBI Circular No. SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated 12th May, 2020 and such other applicable circulars issued by the MCA and SEBI (collectively referred to as the "Circulars") to transact the business as set out in the Notice of the AGM dated 20th June, 2020.
- Dispatch of Notice and Annual Report via e-mail:**
In compliance with the abovementioned Circulars, electronic copies of the Notice convening the AGM along with the Explanatory Statement pursuant to the provisions of Section 102 of the Act and the Annual Report for the Financial Year 2019-20 ("Annual Report"), will be sent within the prescribed timelines by e-mail to all the Members whose email addresses are registered with the Company/Depository Participant(s). The Notice of the AGM along with the Annual Report will also be available on the Company's website at www.mahindrafinance.com, website of the Registrar & Transfer Agents, KFin Technologies Private Limited (formerly known as Karvy Fintech Private Limited) ("KFinTech" or "RTA"), at the web-link <https://evoting.karvy.com> and can also be accessed on the websites of the Stock Exchanges where the Equity Shares of the Company are listed i.e. BSE Limited and National Stock Exchange of India Limited at <https://www.bseindia.com> and <https://www.nseindia.com>, respectively.
- Electronic voting and participation at the AGM:**
The Company will be providing Members, the facility to cast their votes using an electronic voting system from a place other than the venue of the AGM ("remote e-voting"), to participate in the 30th AGM through VC/OAVM facility and to electronically cast their votes during the 30th AGM ("e-voting"). Members joining the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of reckoning the quorum under Section 103 of the Act.
- Manner of Registering/ updating email addresses:**
 - Members holding shares in physical mode and who have not updated their email addresses with the Company are requested to update their email addresses by writing to the Registrar & Transfer Agents at: einward.ris@kfinetech.com or to the Company at: investorhelpline_mmfs@mahindra.com alongwith the copy of the signed request letter mentioning the name and address of the Member, self-attested copy of the PAN Card and self-attested scanned copy of any document (such as Driving License, Election Identity Card, Passport, etc.) in support of the address of the Member.
 - Members holding shares in dematerialised mode are requested to register/update their email addresses with the relevant Depository Participants.

Process to be followed for Temporary Registration of E-mail address for receiving the Notice of AGM, Annual Report and login ID and password for e-voting:

A. Registration of e-mail address with KFin Technologies Private Limited	I. Visit the link: https://ris.kfinetech.com/email_registration/ II. Select the name of the Company viz. Mahindra & Mahindra Financial Services Limited and follow the steps for registration of e-mail address.
B. Registration of email address with the Company	Members are requested to visit the website of the Company, www.mahindrafinance.com and click on "Click here for temporary registration of email-id of Members for AGM 2020" and follow the process mentioned on the landing page.

Members are requested to complete the registration process before **5:00 p.m. (IST) on Monday, 3rd August, 2020**. After successful registration of the email address, the Members of the Company as on the **cut-off date** would receive a soft copy of the AGM Notice along with the Annual Report and Voting instructions. In case of any queries, Members are requested to write to the RTA at: einward.ris@kfinetech.com.

- Manner of casting votes through E-voting:**
 - Members will have an opportunity to cast their votes remotely on the business as set forth in the Notice of the AGM through remote e-voting system. The facility for e-voting will be made available at the AGM to the Members who have not cast their vote(s) by remote e-voting.
 - The login credentials and procedure for casting votes through remote e-voting and e-voting during the AGM shall be made available to the Members through email after successfully registering their email addresses in the manner provided above. Please note that same login credentials are required for participating in the AGM through VC/OAVM and e-voting on resolutions during the AGM.
 - The detailed procedure for casting the votes through e-voting shall be provided in the Notice of the AGM. The details will also be made available on the website of the Company.
- This Notice is being issued for the information and benefit of all the Members of the Company in compliance with the applicable Circulars of MCA and SEBI.**

By Order of the Board
Sd/-
Arnavaz M. Pardiwalla
Company Secretary & Compliance Officer

Place: Mumbai
Date: 10th July, 2020

